

LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Corporate Office: 16th Floor, Trade World, 'C' Wing, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013. Tel: 91-22-6291 8111, E-mail: infoengg@lloyds.in, website: www.lloydsengg.in, CIN: L28900MH1994PLC081235

PRRG/LSIL/BSEL/2020/54

08.08.2020

The Deputy General Manager

Department of Corporate Services The BSE Limited 27th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication

Ref: Scrip Code: 539992

In terms of General Circular No.20/2020 dated 5th May, 2020 issued by Ministry of Corporate Affairs read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, we have pleasure to furnish herewith the scanned copies of the Newspaper Publication regarding convening the 26th Annual General Meeting through Video Conferencing(VC)/Other Audio Visual Means (OAVM). The said advertisement is published in Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) newspapers on 08.08.2020.

The said advertisements have also been uploaded on the website of the company www.lloydsengg.in

We request you to kindly take note of the same and acknowledge the receipt.

Thanking You,

Yours faithfully,

For Lloyds Steels Industries Limited

Ashok Tandon, Managing Director

Encl: A/a.

India has trade deficit with 9 of top 10 commerce partners

SUBHAYAN CHAKRABORTY New Delhi, 7 August

s the government plans to provide incentives to boost domestic manufacturing and drastically cut down on incoming goods, official data shows that India continues to import more from almost all major trade partners than it exports.

According to official data from the Commerce Department, India had a trade deficit with 9 of its top 10 bilateral trade partners at the end of 2019-20, leading to cumulative imports being \$113 billion more than exports to these nations. While this figure dropped from the \$118 billion registered in the previous year. deficit rose for five countries, while falling for the other five.


While India has maintained a comfortable surplus of more than \$17 billion with the United States, its largest export market, deficits have become deeper for all other nations. In 20019-20, the United Arab Emirates (UAE) was the latest entrant in the long list of nations after New Delhi lost its slim \$341-million export lead. Tighter norms for diamond trading after successive scams in the sector, slipping market share for Indian apparels and lower export of refined petroleum to the UAE are to be blamed for this, according to the Federation of Indian Exports Organisations (FIEO).

The China strategy

On the other hand, imports from China's special administrative region of Hong Kong have also increased, leading to Customs authorities inspecting charges

EXPORTING MORE FROM USA

Trade surplus (\$ bn) 3.38% Annual change



Trade deficit Total defi

Source: Commerce Department

of rules of origin violations by Chinese exporters. The government is focused on

free flow of goods, mostly from China. According to official sources, the government has been gearing up to place tighter restrictions on the import of 371 items — ranging from toys and plastic goods to sports items and furniture worth \$127 billion. "A large chunk of these originate in China and for those goods, we will pursue import substitution," a senior official said. Electronics, drugs, apparels, and consumer durables from

using non-tariff barriers to restrict the

China are also on the list. But there may not be an immediate hike in tariffs as the move may hit manufacturing in India.

SHIFTING THE BALANCE

change (%)	in FY20 (\$billion)	in FY19 (\$billion)	Importing more from
-9.16	48.65	53.56	China
311.00	1.40	0.34	UAE
-9.99	20.62	22.91	Saudi Arabia
19.67	5.96	4.98	Hong Kong
6.21	21.86	20.58	Iraq
23.82	5.82	4.70	Singapore
-19.04	5.06	6.25	Germany
-10.29	10.81	12.05	South Korea
3.40	10.93	10.57	Indonesia
-3.97	113.70	118.40	with above nations
-12.63	160.77	184.00	icit with all nations
-			

Trade deficit Trade deficit

Trickytrade

Goods coming from China have seen increased tariffs as policy measures to cut down on non-essential imports have been gaining pace since 2018.

But the government may have a much harder time reining in the deficit due to bulging oil imports, most of which comes from Saudi Arabia and Iraq.

On the other hand, while the discourse has been dominated by whether India should revise its existing free trade agreements or ink new, strategic ones, India's trading fortunes do not seem to be impacted by them. Only three of the top 10 trade partners — Singapore, Indonesia and South Korea — are nations with which India

has already signed a trade pact. The lack of diversity in India's trade relations has also halted its efforts to reduce the trade deficit.

"The number of nations which have significant trade with India has not gone up as hoped. Increasing the number of markets for indigenous goods and opening sourcing to a wider set of nations will help reduce trade deficit. Much work is being done now with the help of Indian diplomatic missions in various countries to market Indian products," said a senior Commerce Department official.

Case in point, India's \$113 billion trade deficit with its 10 top partners forms over 70 per cent of its total global trade deficit.

TAX TRIBUNAL RULING

Banks may not have to pay service tax for facilitating int'l trade

New Delhi, 7 August

Indian banks will not have to pay goods and services tax (GST) on reverse charge mechanism for facilitating trade for exporters or importers through foreign banks, if a recent ruling by an appellate tribunal is to go by.

In a ₹110-crore relief to State Bank of Bikaner & Jaipur (SBBJ), now merged with State Bank of India, the Delhi Customs, Excise Service Tax Appellate Tribunal (CESTAT) has ruled that the bank is not liable to pay the erstwhile service tax on a reverse charge mechanism. This is because it was not the recipient of any service rendered by the foreign bank and no consideration was paid by it.

The case may act as a precedent for other service tax and GST cases, where banks may been held liable to pay tax on reverse charge for merely being facilitators for exporters or

To facilitate trade, Indian banks provide services to exporters by sending the export documents to the bank of the importer abroad and collect payment. The role of the Indian bank, SBBJ in this case, is to settle the payment relating to export/import of trade, for which it charges service tax to the exporters. All such foreign trade transactions have to be necessarily routed through normal banking channels as is provided for in the Foreign Exchange Management

In a 2017 order, commissioner of central excise and service tax had served SBBJ a demand of ₹110.84 crore towards service tax. It came with interest and penalty for not



service tax; judgment may also hold in GST regime

paying service tax on foreign and the foreign banker, reprebank charges under the reverse charge mechanism for the period between October 2010 and March 2015.

The CESTAT, in its 39-page order, said the bank cannot be said to be the recipient of service for the activities undertaken by the foreign banks situated outside India, the charges for which are deducted at source on the export bill. The appellant bank merely acts on behalf of the Indian exporter and facilitates the service.

"The appellant bank, therefore, would not be liable to pay service tax under the reverse charge mechanism," the order

The appellate body noted that a similar demand for an earlier period was dropped on two grounds. The foreign bank does not transact the business of banking in India. Therefore, it would not fall in the definition of a banking company, which is a pre-requisite for a service to be covered under 'banking and other financial services. Secondly, the Indian bank does not pay any amount to the foreign bank and, in fact, only plays the role of a mediator senting the foreign importer. No 'consideration' was paid to SBBJ for the transactions.

Ranjeet Mahtani, partner Dhruva Advisors, said that the principal bench of the tribunal has settled the vexed issue of whether the exporter's Indian bank is the recipient of services from the correspondent / intermediary foreign bank, which co-assists in settling accounts for an export invoice.

The judgment rendered in SBBJ's case concludes that the Indian bank does not receive the services, that there is no consideration paid by it. So, it concludes that there can be no obligation for payment of service tax on reverse charge basis Previously, in BGR Energy's case, the Madras High Court concluded that the exporter is liable to pay service tax, as it is the recipient of services.

He added that the ratio of this judgment is relevant for taxpayers and banks in the GST regime as well.

The Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) had provided a contrary clarification that the Indian bank receives services from the between the Indian exporter overseas correspondent bank.

Consumer confidence at record low

Consumer confidence fell to a record low last month as Indians grew more pessimistic about nomic situation, employment scenario and own their jobs, incomes and spending, a survey from the Reserve Bank of India (RBI)

Sentiment had been steadily falling since the government imposed the world's biggest pandemic lockdown in late March and collapsed further in July to reach 53.8, the RBI said in a report on Thursday. That's well below the 100 mark, which represents the dividing line between pessimism and optimism.

"Consumer perception of the prevailing ecoincome was significantly lower than that in

May," the RBI said in the report. "Most respondents reported a reduction in discretionary spending" and didn't expect to increase non-essential spending in the coming year as well, it said. At the same time inflation expectations of households are rising, a separate report showed, making it dif-

ficult for the RBI to cut interest rates in coming BLOOMBERG

Business sentiment falls 40% in Q1: NCAER survey

NCAER's Business Confidence Index (BCI), an indicator of the business sentiment across the Indian industry, stood at 46.4 in the first quarter of 2020-21, a drop of 40.1 per cent from its level of 77.4 in the previous quarter. It fell 62 per cent in the June 2020 quarter on a YoY basis, according to a survey by the National Council of Applied Economic Research (NCAER).

'This is the lowest that the BCI has ever fallen in the history of 113 Rounds of the NCAER Business Expectations Survey (BES)," the think-tank said on Friday. The decline came on the back of a 30.4 per cent QoQ fall in the BCI in April 2020. PTI

CIN: L31402WB1947PLC014919 Regd. Office: Exide House, 59E, Chowringhee Road, Kolkata - 700 020 Phone- (033) 2302 3400/2283 2118/2150, Fax no. 033-2283 2637 É-mail: exideindustrieslimited@exide.co.in Website: www.exideindustries.com

INFORMATION REGARDING 73RD ANNUAL GENERAL MEETING

 The 73rd Annual General Meeting ("AGM/Meeting") of Exide Industries Limited ("Company") will be held on Tuesday, 15th September, 2020 at 2.30 PM IST through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made there under, read with General Circular dated 8th April, 2020, General Circular dated 13th April, 2020, General Circular dated 5th May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively known as 'MCA Circulars') and Circular dated 12th May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular') without physical presence of Members at a common venue. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Members attending the Meeting

the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the AGM and Annual Report of the Company, inter alia, containing the financial statements and other statutory reports for the year ended 31st March 2020 will be sent only by email to those Members whose email addresses are registere with the Company or with the respective Depository Participant in accordance with MCA Circulars and SEBI Circular. The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.exideindustries.com and on the websites of the Stock

through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning

Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. 3. Manner of registering/updating email addresses:

(a) Members holding shares in physical mode who have not yet registered/updated their email addresses are requested to register/update the same by emailing the scanned copies of the below mentioned documents at "cosec@exide.co.in' to receive the Annual Report electronically and login ID and

Signed request letter mentioning name, address, Folio No. mobile no., and email id of Member;

scanned copy of the share certificate (front and back);

Self-attested copy of Pan card;

Self-attested copy of any address proof (i.e. Aadhar, Driving License, Passport, etc.) in support of address of the Member as registered with the Company.

(b) Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their email addresses with the relevant Depository Participants with whom they maintain their demat accounts.

Manner of casting vote through E-voting:

The Company is pleased to provide Remote e-voting facility ('Remote e-voting') of National Securities Depository Limited ('NSDL') to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of E-voting during the meeting, to those Members who have not cast their vote on the Resolutions through Remote e-voting. Detailed procedure for casting vote through Remote e-voting before the AGM / E-voting during the AGM will be provided in the Notice. The details will also be available on the website of the Company.

The login credentials for E-voting shall be made available to the Members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/Depository Participants may generate login credentia by following instructions given in the Notes to the Notice of AGM. The same credentials may be used to attend the AGM through

The above information is being issued for the information and benefit of all Members of the Company and is in compliance with the MCA and SEBI Circulars.

Place: Kolkata

Dated: 7th August 2020

For Exide Industries Limited

Jitendra Kumar Company Secretary and **EVP-Legal & Administration** ACS No. 11159

Date: 08.08.2020

BPL Limited

Regd. Office: BPL Works, Palakkad- 678 007, Kerala, India Ph: +91-80-2532 7985, 2558 9109, Website: www.bpl.in CIN:L28997KL1963PLC002015, e-mail: investor@bpl.in

NOTICE

(For the attention of Equity shareholders of BPL Limited) In order to send annual reports, notices and other communications / benefits to shareholders in electronic form, we request the Members of BPL Limited ("Company") who have not yet registered their email address or bank account details, to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, KFIN Technologies Private Limited, Selenium, Plot 31 & 32, Gachibowli Financial District Nankramguda, Hyderabad 500 032.

Pursuant to the General Circular No. 20/2020 dated May 5 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, the Company has enabled a process for the limited purpose of receiving the Company's annual report and notice of the Annual General Meeting (including e-voting instructions) electronically and the member may temporarily update their email address by accessing the link

Place: Bengaluru

Dolly Lohia Company Secretary & Compliance officer

(F) Lloydsteel

LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED istered Office: Plot No. A-5/5, MIDC Industrial Area, Murbad, Thane - 421 401

Corporate Office: 16th Floor, Trade World, C' Wing, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013. Tel: 91-22-6291 8111 email: infoeng@lloyds.in. website: www.lloydsengg.in ClN: 128900MH1994FL0681235
Works: Plot No.A-6/3, A-5/5 & A-5/4, MIDC Industrial Area, Murbad, Dist. Thane 421 401, Tel: (02524) 222271/72.

NOTICE OF 26th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 26th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday, 8th September, 2020 at 11.30 a.m. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular Nos.14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020 and 20/2020 dated 5th May, 2020. Pursuant to the provisions of section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 2nd September, 2020 to Tuesday, 8th September, 2020 (both days Inclusive) for the purpose of 26th AGM.

The notice convening the 26th Annual General Meeting is also available on Company's vebsite <u>www.lloydsengg.in</u> and on the websites of the stock exchanges i.e. BSE Limited and lational Stock Exchange of India Limited at <u>www.bseindia.com</u> and <u>www.connect2nse.com</u>

Members who have still not registered their E-mail ID can get their E-mail ID registered Members who have suin not registered their E-mail ID registered. Members holding shares in demat form can get their E-mail ID registered by contacting their respective Depository Participant and the members holding shares in the physical form can get their E-mail ID registered by contacting our Registrar and Share Transfer Agent "Bigshare Services Private Limited" on their email id investor@bigshareonline.com or by ding the duly filled in E-communication Registration Form 26th AGM to our RTA on their email id investor@bigshareonline.com

Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the AGM by following below procedure.

- For Physical Shareholders:- Please provide necessary details like Folio No., N Shareholder, Scanned copy of the Share Certificate (Front and Back), PAN (Selfscanned copy of PAN Card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) our RTA "Bigshare Services Private Limited" on their email II investor@bigshareonline.com. For Demat shareholders:- Please provide Demat Account details (CDSL-16 digi
- For Demat snarenoicers:- Please provide Demat Account details (UDSL-16 digit DPID + CLID), Name, Client Master or Copy of Consolidated Account Statement, PAN (self-attested scanned copy of PAN Card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to our RTA"Bigshare Services Private Limited" on their email ID investor@bigshareonline.com. Our RTA shall co-ordinate with CDSL and provides the login credentials to the above

For the process and manner of E-voting, Members may go through the instructions mentioned in Note No. 21 of the Notice of 26th AGM of the Company. In case of queries relating to e voting, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manua available at www.evotingindia.com, under help section or write an e-mail to nelpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533.

For Lloyds Steels Industries Limite P.R. Ravi Ga Company Secretary

Unique ID, data privacy give strength to Centre's digital health mission

SOHINI DAS & SAI ISHWARBHARATH Mumbai, 7 August

Covid-19 has brought lessons aplenty for the world, among which is the need to quickly access and analyse macro ta. Digitised health records could help collate and analyse data in a more comprehensive and 'real time' manner for policymaking.

 $With this \, objective, the \, Centre \, has$ rolled out the National Digital Health Mission (NDHM), which proposes a unique health ID for each citizen. The announcement is expected on August 15 by the Prime Minister.

"Let's say the NDHM gets implemented. Imagine, then, how quickly policymakers could access and assess data related to responsiveness of patients to a particular treatment. We will know in real time, the number of patients put on any drug (for example remdesivir), how many recovered or died, the age and gender profiles of these patients, and also how people with comorbidities responded to treatment," said the chief of a private hospital. who was privy to discussions for the National Digital Health Blueprint.

This could potentially reduce the long wait for data from clinical trials when a pandemic is raging and experimental (off-label) therapies are being tried.

The NDHM has been planned as a complete digital health ecosystem that will comprise unique health IDs (voluntary participation), digitised personal health records, and a registry for doctors, hospitals, diagnostic labs, and pharmacies. There will be four key building blocks—the health ID (which government officials say will resemble a UPI ID instead of an Aadhaar-style number), personal health records (PHR), Digi-Doctor, and registry for health facilities.

"Once the legal and regulatory structure of e-pharmacies are finalised, they will be a part of this ecosystem," said a senior government official. The NDHM will not be mandatory but the government feels the sheer utility of being part of the ecosystem would ensure on-boarding. But the USP of scheme will be the

importance of consent by an individual to allow access to his PHR. "If someone wants to access my data, the organisation or individual (registered with NDHM) has to seek my permission. I will get a notification -- itcould be an app notification, an OTP by way of an SMS, or an interactive voice



HEALING TOUCH

- National Digital Health Mission likely to be announced on Aug 15
- Every citizen will have a unique health ID which will have personal health records
- Onboarding the NDHM is voluntary ■ Linking Aadhaar with Health ID is
- optional ■ No one can access health data without citizen's consent

■ Consent can be for selective

revoked

■ Doctors and Health facilities to be registered too

documents, time-bound, can be

■ Govt can use macro anonymous data for policy making

response," the official explained. An individual may choose to provide access to selective documents, or make the access time-bound. The person may revoke access at any point. There will be a concept of delegated consent for the elderly, children, or unconscious patients.

Data will be encrypted and not pulled into any central server. government officials have assured.

The National Health Authority, led by senior bureaucrat Indu Bhushan, will be responsible for implementation.

"India being an IT powerhouse, we should have had this long back. We are trying to implement the NDHM as think-big, start-small and scale-fast. We will start with some pilots and based on the learnings, scale it up," said Bhushan. He added that the major challenge would be "change management". Hospitals and doctors are used to doing things in a particular way.

Bhushan clarified that Ayushman

Bharat is different. The NDHM is for every Indian. However, he said that the PMJAY had electronic medical records for 10 million people, and over 23,000 hospitals on board. These could, perhaps, be brought on board and there could be some converg here in terms of facilitating or giving 'initial momentum' to the NDHM.

With personal health records collated, patients can walk into a health facility without historical documents. Diagnosis becomes easier for a physician who now access historical records. Any need for a follow-up test can be customised or avoided, if not necessary.

Hospitals will have higher interoperability. The government will have access to anonymous and macro-level data like immunisation, infant mortality, childbirth, and chronic diseases like diabetes, hypertension, and nutrition that will help policymakers target their initiatives.

Hospitals and e-pharmacies are also upbeat on the NDHM. Terming it a 'progressive step', Joy Chakraborty — chief operating officer of PD Hinduja Hospital in Mumbai and chair (healthcare) of CII (west) — said: "To bring all providers and beneficiaries on a single platform will not only benefit them by way of early diagnosis — especially for long-term treatment for chronic care — but is also a win-win for all stakeholders."

"Let's say a patient arrives in emergency without health records. Doctors can easily access the medical historythrough the unique ID," he added.

Citizens will be in full control of their data, said officials. The scheme plans to achieve this through three building blocks — Consent Manager. Anonymizer, and Privacy Operations Centre (POC) — according to the final version of the blueprint, released by the Ministry of Health and Family Welfare.

The goal of the Consent Manager is to ensure the citizen/patient is in complete control of the data collected and with whom it is shared. The Anonymizer collates matter from health data sets, removes all personally identifiable information and provides anonymised data to the seeker.

The POC will monitor all access to private data, review consent artefacts, audit services for privacy compliance, and evangelise privacy principles on which the ecosystem will be built on.

Bhushan said there were no plans to make it a marketplace or fee-based service. "We will be conservative with data and cautious regarding use for commercial purposes," he added.

वाळूची उपलब्धता तपासण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर

सोलापूर, दि. (हिंदर-थान समाचार) सध्या भीमा नदीपात्रात वाळू असल्याने सर्वेक्षणाचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. शासनाच्या धोरणानुसार वाळू लिलाव

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public at large that my client Shri Vipin Rampravesh Singh has acquired a Flat situate at No.307, on the third floor,

Building known as Ostwal Niketan and society known as Ostwal Niketan Co-op. Hsg.Soc.Ltd, B.P. Road, Bhayandar (E), Dist: Thane -401105, from Smt. Bharti Rajesh Singh, vide Original Agreement for Transfer Dated 31st day of December 2004, duly registered dated 16th day of February 2005. bearing document No. TNN4-

It is reported that out of the chain Agreement the

following document is missing.

Original Agreement for transfer executed by and between Shri Shankarlal Khumanji Joshi as a vendor/Transferor and Shri I.A. Jaya Singh & Smt. Revi Jaya Singh as a Purchasers/ transferees Dated 7th day of October 1992, which is found lost/misplaced some where in Bhayandar (E) and untraceable, about which my client has given Police Complaint at Navghar Police Station, Bhayandar (E), Dist: Thane, vide Property Missing Register Number-25850/2020, Dated:6th

and possession of my client,
If any person found in possession whethe physical or constructive of this "agreement" or is interested therein by way of sale, exchange, charge, gift, trust, inheritance, possession, lease, Mortgage, lien or otherwise, howsoever, he/she/they is/are requested to communicate in writing or return to the same within 15 days of this notice to the under signed, failing which the claim of any person/s, if any, will be deemed to have

August 2020. The said flat is in use, occupation

been waived and/or abandoned. Sd/-Place: Bhayandar (E) S. P. PANDEY Advocate High Court Off.: B/109,Narmda Jyoti Co-op.Hsg. Soc. Ltd.,

P.Road, Bhayandar (E), Dist: Thane-401 105. सार्वजनिक सूचना

पवर्ड पोलीस स्टेशन . मंबर्ड दिनांक:- २८ - ०७ - २०२० प्रमाणित केले जात आहे की श्री मोहन भूभागित कल जात जाह का आ नाम सुशारीपरमबील राघवन, वय - ५२ वर्ष व्यवसाय -काहीच नाही , राहणार फ्लॅट नं. ७०२, समोजा को-ऑप. सोसायटी प्रालि. जी एल कम्पाऊँड, हिरानंदानी हॉस्पिटल - जवक पवर्ड, मुंबई, मोबाईल नं. ८१६९७२७४७१ यांच्याव्यारे पवर्ड पोलीस स्टेशन न. ८२६५७४७४ पाच्याद्यार पपड पालास स्टरान येथे येऊन सुचित करण्यात आले आहे की, निर्देशित विवरण्याची वस्तु / कागदपत्रे आदि दिनांक २१.०५. २०२० रोजी दुपारी 3.00 ते 3.30 या वेळेत यांच्या आय. आय. टी मेन गेट, पवई येथे झेरॉक्स प्रत काढण्यासाठी पायी जात असताना कोठेतरी पडून ग्हाळ झाली होती. यासंदर्भात तपशिल पवई पोलीस स्टेशन येथे गहाळ वस्तू / कागदपत्र रजिस्टरमध्ये नोंद क्रमांक १४४६/२०२० दिनांक २८.०७.२०२० नुसार

हरविलेल्या वस्तुचे वर्णन : मोहन मुशारिपरमबील राघवन आणि सुदाम परशुराम पवार यांच्या नावाने केलेली अग्रीमेंट फॉर सेल पवार याच्या नावान कलला अग्रामट फार सल रजिस्टर क्रं के. ए. आर. ए. एल २/७५२१/ २०१५ दिनांक ०७ ऑगस्ट २०१५ आणि डीड ऑफ कॅन्सलेशन रजिस्टर क्रं के. ए. आर. ए. एल. २/११४६८/ २०१५ दिनांक ११ डिसेंबर २०१५. पत्ता:-प्लॉट नं २०२ , सी विंग २ रा मजला पवई (जुने)प्लॉट नं ४०६ बी विंग,४ था मजला त्रिनिटी को ऑप हाऊसिंग सोसयटी प्रा.लि. पवई मुंबई-४०००७६ (नविन)

हरविलेले कागदपत्र . अग्रीमेंट फॉर सेल २. डीड ऑफ कॅन्सलेशन

> पोलीस अधीकारी पवई पोलीस स्टेशन , मुंबई सर्वांना विनंती आहे कि कोणाला हरवलेली वस्तू सापडल्यास कृपया १० दिवसात आणून देण्याची कृपा करावी

जाहीर सूचना नमना क आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता ु वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

हेनिल एक्झीम प्रायव्हेट लिमिटेड, यांचे नोंदणीकत कार्यालय: २०१, जोहरी मेन्शन, २रा मजला, २५९, **ठाळवादेवी रोड, मुंबई, महाराष्ट्र-४**००००२, भारत

> (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

नर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की २० जुलै, २०२० रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून तेळंगणा राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन वदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार

पाठवावे हेनिल एक्झीम प्रायव्हेट लिमिटेडकरिता सही /-

किर्तीकमार ताराचंद दोशी डीआयएन:००४५१५७७ संचालक दिनांक: 0७/0८/२०२० ठिकाण: मुंबई

नोंदणीकृत कार्यालय: २०१, जोहरी मेन्शन ररा मजला, २५९, काळबादेवी रोड, मुंबई महाराष्ट्र-४००००२, भारत

MAJESCO माजेस्को लिमिटेड

प्रीआयएन:एल७२३००एमएच२०१३पीएलसी२४४८७४

नोंद.कार्यालय: एमएनडीसी, एमबीपी-पी-१३६, महापे, नवी मुंबई-४००७१०. दर.:0२२-६१५0१८00, फॅक्स:0२२-२७७८१३२0 वेबसाईट:<u>www.majesco.com</u> ई-मेल:investors.grievances@majesco.con

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर

रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे याकरिता शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२० रोजी माजेस्को लिमिटेडच्या नंचालक मंडळाची सभा होणार आहे

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम ४७(२) नुसार सदर सूचना खालील वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध बीएसर्ड लिमिटे ड (www.bseindia.com), (२) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) आणि (३) कंपनी (https://ir.majesco.com)

संचालक मंडळाच्या आदेशान्वये माजेस्को लिमिटेडकरिता

सही/ वारीका रस्तोगी ठिका: नवी मुंबई कंपनी सचिव दिनांक: ०७.०८.२०२०

करण्यासाठी वेळेत वाळू लिलाव उपलब्ध आहे ? यासाठी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी सर्वेक्षणाचे काम पूर्ण

करणे, पाण्याखाली वाळू किती

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का ? याची चाचपणी सूख आहे.

Reliance Industries Limited

Reg office: 3rd floor, Maker Chambers 4, 222 Nariman Point, Mumbai, Maharastra, 400021 NOTICE is hereby given that the undermentioned share certificate of Reliance Industri imited Lost/misplaced and the holder of of the said securities have applied to the comp to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securitie should lodge such claim with the company at its Registered office within 15 days from this date ,else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of the Shareholders No of the | Certificate Nos | Distinctive Number (s)

	Securities		
Jai Prakash Narayan		16659845	466817795 to 466817819
		55171377	1341627633 to 1341627657
	200	62729905	2226200867 to 2226200891
		62823001	2232474092 to 2232474116
		67082610	6909970523 to 6909970622
		•	Sd/-

Jai Prakash Narayan

एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ओनिडा हाऊस, जी-१, एमआयडीसी, महाकाली केव्ज रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. द्र.:०२२-६६९७५७७७/ फॅक्स:०२२-२८२०२००२ **सीआयएन क्र.**:एल३२३००एमएच१९८१पीएलसी०२३६३७. वेबसाईट:www.onida.com, ई-मेल:investors@onida.com

व्हिडीओ कॉन्फरन्सींग/अन्य दृकश्राव्य माध्यमातून

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत सदस्यांना सूचना

सदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा. व्हिडीओ कॉन्फरन्सींग/अन्य दृकश्राव्य माध्यमातून कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता दायित्व व निवारण आवश्यकता) अधिनियम. २०१५ महवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक दि.८ एप्रिल. २०२०. दि.१३ एप्रिल. २०२० व ५ मे २०२० (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक दि.१२ मे, २०२० (सेबी परिपत्रक) नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता सामायिव ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय होणार आहे.

एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकानसार वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०१९-२० यासह एजीएम सचन . ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल व एजीएमची सूचना कंपनीच्या www.onida.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध असून डाऊनलोड करता येईल.

विद्यत मतदान प्रणालीने किंवा सभे दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोर पद्धतीने मत देण्याची संधी सदस्यांना आहे. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा सदस्यांना रिमोट ई-वोटिंग/सदस्यांकरिता ई-वोटिंगची पद्धत एजीएम सुचनेत नमुद आहे सदस्यांना व्हीसी सुविधा/ओएव्हीएम मार्फतच एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होता येईल. याचे संपुर्ण तपशील एजीएम सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित सदस्यांची कंपनी कार्यदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

एमसीए परिपत्रक, सेवी परिपत्रकानुसार कोणत्याही सदस्यास एजीएम सूचना व वार्षिक अहवालार्च वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही. ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी महभागीदारकडे नोंद केलेले नाहीत त्यांनी खालील प्रक्रियेचे पालन करून त्यांचा ई-मेल नोंद कराव न्नेणेकरून त्यांना ई–वोटिंगसह व्हीसी सुविधा/ओएव्हीएम मार्फत ३९व्या एजीएममध्ये सहभागी होण्यासात लॉगइन तपशील आणि/किंवा वार्षिक अहवाल, एजीएम सूचना प्राप्त करता येईल.

वास्तविक कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट भागधारणा लिमिटेड यांना rnt.helpdesk@linkintime.co.in वर सदस्याचे फोलिओ क्र सदस्याचे नाव व पत्ता, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू) पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत व अन्य दस्तावेजांची स्वसाक्षांकित स्कॅन प्रत (वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र) ई-मेल करावे.

कृपया तुमचे ई-मेल तुमचे डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) यांच्याकडे डीपीद्वारे डिमॅट दिलेल्या सल्ल्यानुसार नोंद/अद्यायावत करावे. भागधारणा

एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करित

ठिकाण: मुंबई दिनांक: ०७.०८.२०२०

प्रमुख-सहकार प्रकरणे, विधी व कंपनी सचिव

हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड

ललित चेंदवनव

HITECH CIN:L28992MH1991PLC168235 नोंदणीकृत कार्यालय: २०१, २रा मजला, वेलस्पन हाऊस, कमला सिटी सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प), मुंबई-४०००१३

दुर.क्र.:+९१-२२-४००१६५००/२४८१६५००, फॅक्स:+९१-२२-२४९५५६५ वेबसाईट:www.hitechgroup.com, ई-मेल:investor.help@hitechgroup.com

सूचना हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता

हकार मंत्रालय (एमसीए) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) यांनी त्यांचे विविध परिपत्रकानुसार सुचिवद्भ कंपन्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (एजीएम), वार्षिक अहवाल व इत पत्र व्यवहार भागधारकांना विद्युत स्वरुपात पाठविण्याची अनुमती दिली आहे कारण कोविड-१९ प्रादुर्भावामुळे झालेल्या अडचणीमध्ये एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदीनुसार तसेच त्यातील नियमाअंतर्गत व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नुसार ई-मेलने पाठविले आहे.

हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना आम्ही विनंती करीत आहोत की, त्यांनी त्यांचे ई मेल किंवा बँक खाते तपशील खालीलप्रमाणे नोंद/अद्यायावत करावे.

विद्युत स्वरुपात डिपॉझिटरीकडे भागधारणा असल्यास त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदार मार्फत; आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनी निवंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) मे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. रोड, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, महाराष्ट्र यांना <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर लेखी कळवावे, द्र.:४९१८६०००.

सदस्यांच्या सुविधेकरिता कंपनीने विद्युत स्वरुपात कंपनीचा वार्षिक अहवाल व एजीएम सूचना (रिमोत ई-वोटिंग माहितीसह) प्राप्त करण्याच्या मर्यादेत उद्देशासाठी भागधारकांची ई-मेल नोंद/अद्यायाव करण्यासाठी वेब पोर्टलची प्रक्रिया सुरू व विकसीत केली आहे. सदस्यांनी <u>https:/</u>. linkintime.co.in/emailreg/email_register.html च्या लिंकवर जाऊन त्यातील मूचनांचे पालन करून ३१ ऑगस्ट, २०२० किंवा त्यापुर्वी त्यांचे ई-मेल तात्पुरते अद्यायावत करावेत ज्या भागधारकांचे मोवाईल क्रमांक कंपनीकडे उपलब्ध आहेत त्यांना आरटीए मार्फत एसएमएस कंपनीने पाठविले आहेत. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यात दिलेल्या लिंकद्वारे क्लिक करून एमएसएमत प्रतिसाद द्यावा आणि एजीएम सूचना/वार्षिक अहवाल २०२० प्राप्त करण्यासाठी त्यांचा ई-मेल व इतर तपशील नोंद करावेत आणि कंपनीकडून विद्युत स्वरुपात इतर पत्र व्यवहार प्राप्त करावा.

ज्या भागधारकांचे ई–मेल व मोवाईल क्रमांक यापुर्वीच नोंद/अद्यायावत आहेत त्यांनी उपरोक्त प्रक्रिय करणे आवश्यक नाही

मंडळाच्या वतीने व करित सही / -

दिनांक: ०७.०८.२०२०

ठिकाण: मंबर्ड

नमिता तिवारी कंपनी सचिव

(Lloydsteel

लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणीकत कार्यालय: प्लॉट नं.ए-५/५. एमआयडीसी इंडस्टीयल एरिया.

मुखाड, जिल्हा ठाणे-४२१४०१. कॉर्पोरेट कार्यालय: ट्रेड वर्ल्ड, "सी" विंग, १६वा मजला, कमला सिटी, सेनापती वापट मार्ग,

लोअर परळ, मुंबई-४०००१३. फोन: ९१-२२-६२९१८१११, काम: प्लॉट नं.ए-६/३, ए-५/५, ए-५/४, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड, जिल्हा ठाणे-४२१४०१. फोनः (०२५२४) २२२२७१/७२, सीआयएनःएल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५,

ई-मेल:infoengg@lloyds.in वेबसाईट:www.lloydsengg.in २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची २६वी वार्षिक प्तर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.३०वा. कंपनी कायदा २०१३ च्या लाग् तरतूदी सहवाचिता एमसीए परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि ०/२०२० दि.५ मे, २०२० च्या पुर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कंपनी कायदा २०९३ च्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, २६व्या वार्षिव वर्वसाधारण सभेनिमित्त बुधवार, २ सप्टेंबर, २०२० ते मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

२६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या <u>www.lloydsengg.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्य अर्थात नीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.connect2nse.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाही त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करावे. डिमॅट स्वरुपात भागधारप भ्रसणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे संपर्क करून ई–मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी विगशेअ सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांचे <u>investor@bigshareonline.com</u> मेलवर किंवा २६व्या एजीएम सूचनेत जोडलेले ई-पत्र व्यवहार नोंदणी प्रपत्र पुर्णपणे भरून <u>investor@bigshareonline.com</u> ई-मेलवर पाठवावे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांनी त्यांचे ई–मेल नोंद केलेले नाहीत त्यांना खालीत प्रक्रियेचे पालन करून एजीएम दरम्यान ई-वोटिंग मार्फत किंवा रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देता येईल. वास्तविक भागधारकांकरिताः फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी

मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत सारखे आवश्यक तपशील आमचे आरटीए बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्य investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे. डिमॅट भागधारकांकरिता: डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल

१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाचे प्रत, पॅन

(पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील आमचे आरटीए बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्या investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे. आमचे आरटीए सीडीएसएलसह समन्वय साधतील आणि वर नमुद भागधारकांना लॉगइन परिचयपत्रे देतील -वोटिंग प्रक्रिया व पद्धतीकरिता सदस्यांनी कंपनीच्या २६व्या एजीएम सूचनेचे टीप क्र.२१ मध्ये नमुद माहितीच संदर्भ घ्यावा. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तकारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com

वर उपलब्ध ई-वोटिंग यूजर मॅन्युएल आणि फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंव helpdesk.evoting@cdslindia.com कडे ई-मेल करावा किंवा द्र.१८००२२५५३३ वर संपर्क करावा लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड करित

दिनांक : ०८ ऑगस्ट, २०२० पी.आर. रवी गणेश कंपनी सचिव ठिकाण : मुंबई

सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५०३, कॉमर्स हाऊस, १४०, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४००००१ सीआवएन: एलद्र७१२०एमएच१९७२पीएलसी०१५८७१ ई-मेल:sitltd@ymail.com, वेबसाईट:www.sunriscindustrial.co.in ३० जुन, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील	सपलला तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	सपलला तिमाही ३०.०३.२०२० अलेखापरिक्षित	सपलला तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	वर्ष ३०.०३.२०२०
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१६५.४४	१३८.७३	१४२.८८	५६७.१४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व)	१३९.९३	११५.७५	११५.४0	४७०.५६
करपूर्वं कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)	१३९.९३	(८३.०२)	(8\$0.86)	(२५९.३२)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण वावनंतर)	१४१.२२	(८१.८१)	(३३०.६६)	(२६३.४४)
कालावधीकरिता एक्ण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/ (तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न)	७५१.१४	(६९८.८५)	(३५४.0५)	(७०४.७५)
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती भाग)	89.90	89.90	89.90	89.90
उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रत्येकी)(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) मूळ व सौमिकृत	२८.३०	(१६.३९)	(६६.२६)	(५२.७९)
टिप:				

सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंत्रसह सारद करण्यात आलेली ३० जून, २०२० रोजी संपलेत्या त्रैमासिक विनोध निष्क्रपांच सर्विस्तर नमुन्यातील उत्तरा आहे. ३० जुन, २०२० रोजी संपलेत्या होमासिक विनोध निष्क्रपांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bscindia.com आणि कंपनीच्या www.sunriseindustrial.co.in बेबसाईटकर

मुंबई, ०७ ऑगस्ट, २०२०



सहकार कक्ष, झोपुप्रा.मुंबई जा.क्र.झोपुप्रा/सहनिस/कार्यसन-१/टे.सी.४/सन २० SRA/CO/OW/2020/14542 दिनांक: ०६/०८/२०२०

सनराईज इंडस्टीयल टेडर्स लिमिटेड

डीआयएन:०००७७२४

<u>– ःसोडत पध्दतीने सदनिका वाटपाची नोटीसः-</u>

ओम श्री सिद्धेश्वर एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, न.भू.क्र. ३८९ (पार्ट), ३८९/१३१ ते १४३, ३९५, ३९५/१ ते ९, ३९६, ३९६/१ ते १५, ३९७, ३९७/१ ते ७, ३९८, ३९८/१ ते ८ ऑफ मौजे कन्हेरी, ता. बोरीवली, रायडोंगरी रोड, बोरीवली (पूर्व), मुंबई- ४०००६६ या संस्थेच्या मंजूर परिशिष्ट-२ व पुरवणी परिशिष्ट-२ मध्ये पात्र झालेल्या ७० झोपडीधारक सभासदांना कळविण्यात येते की, मा. सहनिबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झो.पु.प्रा., मुंबई यांचेकडील दिनांक ०५/०८/२०२०रोजीच्या पत्रान्वये प्राधिकरणाचे परिपत्रक क्र.१६२/ दिनांक २३/१०/२०१५ व अंशत: बदल आदेश दिनांक ३०/०६/२०२० नुसार संस्थेतील एकूण ७० पात्र झोपडीधारकांना इमारतीमधील निवासी सदिनकांचे सोडत पद्धतीने वाटप करण्यासाठी मी निम्नस्वाक्षरीकार माझी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार निवासी झोपडीधारकांची यादी पुनर्वसन योजनेच्या भूखंडावर नोटीशीसोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. वाटप यादीमधील झोपडीधारकांच्या या बाबत पुचना व हरकती असल्यास त्यांनी दिनांक १२/०८/२०२० पर्यंत प्राधिकरणाच्या खालील नमुद ईमेल आयडीवर सादर कराव्यात. सूचना व हरकती विचारात घेऊन कायम केलेली एकूण ७० पात्र झोपडीधारकांसाठी सदिनका वाटप सोडतीचा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक १४/८/२०२० रोजी ठिक दुपारी १२.३० वाजता प्राधिकरणाच्या कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने झूम ॲप (ZOOM APP) वर आयोजित केलेली आहे. प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकांना झूम ॲप (ZOOM APP) वर सोडतीद्वारे निवासी सदनिकांचे वाटप करण्यांत येणार आहे. त्यानुसार सोडतीच्या दहा मिनिट अगोदर खाली दिलेल्या लिंकवर विहीत तारखेस लॉटरी प्रक्रियेत सहभाग घेण्यात यावा.

विषय : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे परिपत्रक क्र. १६२/ दिनांक २३/१०/२०१५ व ऑनलाईन पद्धतीने लॉटरी घेणेकामी अंशत: बदल आदेश दिनांक ३०/०६/२०२० नुसार ऑनलाईन झूम ॲप (ZOOM APP) वर सोडत पध्दतीने पुनर्वसन योजनेतील इमारतीमधील एकूण ७ ० निवासी सदनिकांचे वाटप करणे.

Meeting ID: 475 986 4543 Password: sra321 टिप:

सही/- (सुनिल धोंडगे) प्राधिकृत अधिकारी तथा सहकारी अधिकारी श्रेणी २, झो.पु.पा.मुंबई

१) सोडतीसाठी पात्र (पती/पत्नी) झोपडीधारकांनीच ऑनलाईन लॉटरीमध्ये विहीत वेळेत तारखेस सहभागी व्हावे २) सोडतीच्यावेळी ज्या झोपडीधारकाचे नांव परिशिष्ट - २ मध्ये पात्र आहेत अशा व्यक्ती अंध

अपंग, विधवा महिला कुटुंब प्रमुख यांनी पुनर्वसन इमारतीमधील खालच्या मजल्यावरील सदनिकांची प्राधिकरणाच्या sravcmumbai@gmail.com या ईमेल आयडीवर दिनांक १२/८/२०२०पर्यंत लेखी पत्राने मागणी केल्यास परिपत्रकातील तरतुदीनुसार सदिनका वाटप करण्यात येईल. सदर गटातील व्यक्तिनी ईमेल आयडीवर शासनमान्य अंध, अपंग, विधवा या बाबतचा पुरावा दाखल सादर करावा.

३) ज्या झोपडीधारकांना परिशिष्ट- २ मध्ये हस्तांतरण शुल्क, झोपडी ओळखपत्र शुल्क नुकशान भरपाई शुल्क भरणा करणेबाबत तसेच मतदार यादीनुसार पात्र, गणना फॉर्म भरलेला नाही. फोटोपास सादर केल्याखेरीज पुनर्वसन इमारतीत सदिनका देण्यांत येवू नये. असे नमुद केलेले आहे, अशा झोपडीधारकांना सदर वाटपावेळी सदिनका वाटप करण्यात येईल. परंतु, त्यांनी परिशिष्ट - २ मधील नमुद शुल्क भरणा केलेनंतर सदनिका वाटपपत्र देण्यात येईल.

१) चेअरमन/ सेक्रेटरी, ओम श्री सिद्धेश्वर एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, न.भू.क. ३८९ (पार्ट), ३८९/१३१ ते १४३, ३९५, ३९५/१ ते ९, ३९६, ३९६/१ ते १५, ३९७, ३९७/१ ते ७, ३९८, ३९८/१ ते ८ ऑफ मौजे कन्हेरी, ता. बोरीवली, रायडोंगरी रोड, बोरीवली (पूर्व), मुंबई- ४०००६६.

२) मेसर्स सिद्धेश्वर बिल्डर्स प्रा. लि. (वैकासक) ३) संस्थेच्या नोटीस बोर्डावार माहिती व प्रसिद्धीसाठी.

प्रत: माहितीसाठी सविनय सादर : मा. सहिनबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), ो.पु.प्रा., मुंबई.

\ggg **MAHATRANSCO**

applicable GST

RFx No.: 7000016799

RE-TENDER NOTICE

MSETCL invites online bids (E-Tender) from reputed & registered Electrical contractors on Mahatransco Website http://srmetender.mahatransco.in for the following Tender Specification.

Tender No.: Tender -38/2020-21 Name of Tender: Re-tender for Supply & Erection of CT-PT Marshalling Boxes at 100KV Nocil Substation under EHV (O&M) Dn., Bhandup for FY 2020-21 Tender Fee :- Rs. 500 /- +

Online Downloading the RFx: Dt.08.08.2020, 10:00 Hrs to Dt.17.08.2020, 10:00 Hrs. Online Submission of the RFx: On or Before Dt.17.08.2020, 10.00 Hrs. Online Opening of the Techno Commercial RFx:

Dt.17.08.2020, at 11:00 hrs (If possible). Online Opening of the Price bid: Dt.17.08.2020 at 12:00 hrs (If possible)

For further details visit our website :- http://srmetender.mahatransco.in Contact Person :- The DY. Executive Engineer (O) Tel No. 022-27606198, (P) 022-27601141 & Mobile No. 9819927988

Note: All eligible Supplier / Contractors are mandated to get enrolled on SRM ETenders (New) portal of MSETCL.

(Arvind Bhagat) **Executive Engineer** EHV (O&M) Dn, Bhandup



मित्स केम प्लास्ट लिमिटेड

सीआयएनः एल२५११९एमएच१९८८पीएलसी०४८९२५ नोंदणीकृत कार्यालयः ३२९, गाला कॉम्प्लेक्स, ३रा मजला, दिनदयाळ उपाध्याय मार्ग, मुलुंड (प.), मुंबई–४०००८०. दुर.:0२२-२५९२००४४, ई-मेल:00000@ymail.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु.लाख)
तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	संपलेली १२ महिने ३१.०३.२०२० लेखापरिक्षित
. एकूण उत्पन्न	३२८३.७९	३२७४.६३	१३८८६.७२
. कर व अपवादात्मक वावपुर्व साधारण प्रक्रियेतून नफा/(तोटा)	२५५.७२	७१.४६	५८१.७८
. करपूर्व नफा/(तोटा)	२५५.७२	७१.४६	५८१.७८
: करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१८०.६८	६७.६०	३९७.५१
. एकूण सर्वंकष उत्पन्न	१८०.६८	६७.३६	३९६.५७
. भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती भाग)	१२०७.२६	803.83	१२०७.२६
. इतर समभाग मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदपत्रकानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून	-		१८१०.३६
. मूळ उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)	१.५0	0.५६	३.२९
. सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)	8.40	0.५६	३.२९

टिप: १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय विकास क्षेत्रकार नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना वीएसई लिमिटेडच्या आणि कंपनीच्या www.mitsuchem.com वेवसाईटव उपलब्ध आहे. २, २७ मे. २०२० पासन कंपनीने मंबई स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य बोर्डवर प्रवेश केलेला आहे. तदनसार मागील कालावधीकरिता कंपनीने वित्तीय निष्कर्ष तयार केलेले नाही. तथापि ३० जून, २०१९ व ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीचे तुलनात्मक आकडे हे कंपनीचे कारभार सत्य व योग्य दर्शविण्यावावत वित्तीय निष्कर्षांच्या हमीमुळे योग्य कारवार्डनंतर व्यवस्थापनाटारे तयार करण्यात आले

> मित्य केम प्लास्ट लिमिटेडकरित जगदीश देधिय अध्यक्ष व पुर्णवेळ संचालक

POINT

दिनांक: ०७.०८.२०२०

वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेड

सीआयएन:एल७४९००एमएच२००८पीएलसी१८२८६९ (पुर्वीची वन पॉईंट वन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)

नल इन्फोटेक पार्क, टी-७६२, टॉवर-७, ६वा मजला, वाशी, नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र, भारत. फॅक्स:+९९(२२)६६८७३८८९ ई-मेल: investor@1point1.in, वेक्साईट: www.1point1.in नोंदणीकृत कार्यालय: इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, टी-

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कोविड-१९ प्राद्भावामुळ सहकार मंत्रात्वाने त्यांचे परिपत्रक क २०६५ भ ने, २०२० सहवाचिता परिपत्रक क.१४ दि.८ एप्रिल, २०२० आणि परिपत्रक क.१४ दि.९ एप्रिल, २०२० आणी परिपत्रक क.१४ दि.९ एप्रिल, २०२० (आणुडे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) नुसार सामाविक विकाणी सदस्यांची वास्तियेक उपस्थितीशिवाय व्हिडीओं कॉन्फरर्सींग (खीसी)/अन्य दूकशाव्य स्वरुप (औएहीएम) मार्फत वार्षिक वर्षसाधाण सभा घेण्याची अनुमती मिळाली आहे. एमसीए परिपत्रक व कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरहुदी आणि सेवी (लिस्टींग ऑलिशोशन्स अण्ड डिस्वलोजर दिकायपरेटर) रेखूलेशन्स २०१५ च्या पुतिनृत्तार वन पाँडट वन सोत्युशन्स लिमिटेडच्या सदस्यांची १२वी वार्षिक सर्वसाधाण सभा सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२० रोजी स.१०.००वा. १२च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता. विहेडीओं कॉन्फरन्सींग (वहीसी)/अन्य दूकशाव्य स्वरुप (ओएहीएम) मार्फत संचालित केली जाईल.

उपरोक्त परिपत्रके, कंपनी कायदा २०१३ चे कलम १०१ व १३६ नुसार वित्तीय वर्ष २०१९-२० करिताच्या एकत्रित वार्षिक अहवालासह सभेत विमर्धीत होणारे नियोजित व्यवसायाची सूचना सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल डिपॉक्रिटरी सहभागीदार व कंपनीकडे नोंद आहे त्यांना मे.लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आली आहे. डिमॅट स्वरुपात भागघारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक संबंधित डिपॉक्रिटरी सहभागीदारकडे नोंद करावेत. वास्तविक स्वरुपात ागधारणा असणान्यांना विनती आहे की, त्यांनी त्यांची घारणा डिमेंटमध्ये करावी/त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक कंपनीचे विचक्ष क मागहस्तातर प्रतिनिधी में, रिक इनटाईम इंडिया गम्परणा असणान्यांना विनती आहे की, त्यांनी त्यांची घारणा डिमेंटमध्ये करावी/त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक कंपनीच विचक व मागहस्तातर प्रतिनिधी में, रिक इनटाईम इंडिया प्रायव्हें गमिटेड यांच्याकडे सादर करावेत. वितीय वर्ष २०१९-२० करिता एकत्रित वार्षिक अहवाल तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या (www.1point1.in) वेबसाईटवर उपलब्ध होईल. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, उपरोक्त परिपत्रकानुसार भागधारकांना वार्षिक अहवाल २०१९–२० व एजीएम सूचनेची वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही.

ागधारकांना रिमोटने किंवा एजीएम दरम्यान विद्युत मतदान प्रणालीने एजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्याची संधी आहे. रिमोटने किंवा एजीएम दरम्यान डिमंट रचरुपात, वास्तविव वरुपात आणि ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना त्यांच्याकरिता पद्धत १३थ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद आहेत. १२थ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सविस्तर सूचन गनीच्या (www.1point1.in) वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनी कायदा २०१३ च्या करूम १०८ नुसार कंपनीने विद्युत स्वरूपाने (ई-बोटिंग) मत देण्याकरिता कंपनीने सुविधा दिलेली आहे. ज्याकरिता कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा मत देण्यासाठी दिलेली आहे. रिमोट ई-बोटिंग प्रक्रिया व सभेमधील ई-बोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सविद

व्यनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि लागू इतर तरतुदीअंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त नोंद दिनांक म्हणून सोमवार, २४ ऑगस्ट, २०२० निश्चित केली आहे. रिमोट ई-वोटिंग क्रवास, २८ ऑगस्ट, २०२० रोजी स.१०.००वा प्रति होईल आणि रविवार, ३० ऑगस्ट, २०२० रोजी सांच ५० वा समान होईल. या ई-वॉटिंग काठावधीत सोमवार, २४ ऑगस्ट, २०२० १ नोहर तारखेला वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरूपात देता येईल. त्या वेळनंतर ई-वॉटिंगकाठावधीत सोमवार, २४ ऑगस्ट, २०२० १ नोहर तारखेला वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरूपात देता येईल. त्या वेळनंतर ई-वॉटिंगकाठावधीत सोमवार, २४ ऑगस्ट, २०२० केली जाईल.

नांद दिनांक सोमवार. २४ ऑगस्ट. २०२० रोजी सदस्य नोंद पस्तकात/लाभार्थी मालकांच्या पुस्तकात ज्यांची नावे नमुद आहेत अशा व्यक्तींना रिमोट ई–वोटिंग/सभेत मतदानाचा अधिक सेल. एजीएमनिमित्त मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२० ते सोमवार, ३५ ऑगस्ट, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील ज्या ध्यकीने एजीएम सुचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि निश्चित दिनांक अर्थात सोमवार २४ ऑगस्ट. २०२० रोजी भागधारक म्हणन पात्र तरुर रुपा चर्चानी helpdesk.evoting@cdslindia.com किंचा rnt.helpdesk@linkintime.co.in किंचा pritesh.sonawane@1point1.in किंच bhavani.ankam@linkintime.co.in वर विनंती पाठवून युजर आयडी य पासवर्ड प्राप्त करावा.

सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी जर रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत दिलेले असेल तर त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल. -वोटिंग्बाबत सविस्तर माहितीकरिता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील टीपचा संदर्भ घ्यावा. ई–वोटिंग प्रक्रियाबाबत काही तक्रारी असल्यास भागधारकांनी खालील ठिकाणी संपर्व

सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड

पयु चरेक्स, ए विंग, मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.मा.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३. **दूर**.:०२२-२३०५८५४२, **ई-मेल** helpdesk.evoting@cdslindia.com.

तपशिलाकरिता कंपनीच्या www.1point1.in किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटला भेट द्यावी

ठिकाण: मुंबई

. श्रीमती कुमुदीनी भालेराव यांची कंपनीच्या संचालक मंडळाने नियुक्ती केली आहे. सदस्यांनी ई-वोटिंगकरिता खालील प्रक्रियेचे पालन करावे.



Alkem Laboratories Limited Regd. Office: Alkem House, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013

Tel No: +91 22 3982 9999 Fax No: +91 22 2492 7190 Email Id : investors@alkem.com CIN: L00305MH1973PLC174201

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30 June 2020

(₹ in Million except per share data)

सही/

प्रितेश सो

l	(
			Quarter Ended	Year Ended	
Sr. No.	Particulars Particulars	30.06.2020 (Unaudited)	30.06.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)	
	Total Income from Operations	20,034.9	18,495.0	83,443.6	
1 2 3 4 5	Net Profit for the period (before tax and exceptional items)	4,927.5	2,100.2	12,597.9	
3	Net Profit for the period before tax (after exceptional items)	4,927.5	2,100.2	12,597.9	
4	Net Profit for the period after tax (after exceptional items) attributable to the owners of the Company	4,220.1	1,854.7	11,270.7	
	Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other				
	Comprehensive Income (after tax)]attributable to the owners of the Company	4,235.1	1,716.5	11,544.7	
6	Paid-up equity Share Capital (Face Value per Share: ₹ 2)	239.1	239.1	239.1	
7	Other Equity			61,367.6	
8	Earnings Per Share (Face Value per share: ₹ 2 /- (not annualised for quarters)				
6 7 8 a b	Basic (in₹):	35.30	15.51	94.26	
b	Diluted (in ₹) :	35.30	15.51	94.26	

Notes:

Key numbers of Standalone Financial Results a. Total Income from Operations 14,985.1 66,770.8 15.508.5 b. Profit Before Tax 4,791.3 2,285.6 13,380.8 c. Profit After Tax 4,261.6 2,106.2 12,644.2

The above unaudited consolidated financial results of the Company were reviewed and recommended by the Audit Committee on 6 August 2020 and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 7 August 2020. The auditors have expressed an unmodified opinion on the financial results for the quarter ended 30 June 2020.

The above is an extract of the detailed format of Quarterly/Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the company website viz. www.alkemlabs.com.

By Order of the Board For Alkem Laboratories Limited

> B. N. Singh **Executive Chairman** DIN: 00760310

Date: 7 August 2020

Place: Mumbai